जिल्हा रुग्णालय, जळगांव येथील
७३ अस्थाई पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांकः पदआ २०१९ /प्र.क्र. ६३ /आरोग्य-३

१० वा मजला, संकुल इमारत,
गो.ते.रुग्णालय, मंत्रालय, मुंबई-४०० ००१.
तारीख: १५ मार्च ,२०१९

वाचा -

1) **शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक - पदआ २०१८/प्र.क्र.१४९/आरोग्य -३, दिनांक- ११.१०.२०१८.**
2) **आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्रमांक- संआसे/कक्ष-३/टे-१२/नाशिकमंडळ नाशिक/अपदे मुदतवाढ/सन१९-२०/३००७-०८/१९, दिनांक-१५.०२.२०१९.**

शासन निर्णय-

उपरोक्त अ.क्र.१ येथील शासन निर्णयान्वये उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक यांच्या अधिपत्याखालील जिल्हा रुग्णालय, जळगांव येथील ७३ अस्थाई पदांना दि.०१.१०.२०१८ ते दि.२८.०२.२०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

२. आता या शासन निर्णयान्वये सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार जिल्हा रुग्णालय, जळगांव येथील सदर ७३ अस्थाई पदांना दि.०१.०३.२०१९ ते दि.३०.०९.२०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

३. सदर पदांवरील खर्च खालील लेखाशिर्षातून खर्ची घालण्यात यावा आणि हा खर्च सन २०१९-२०२० या वर्षाकरीता मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

मागणी क्रमांक-आर-१

२२१० - वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य
०१ - नागरी आरोग्य सेवा - विषम चिकित्सा
११० - रुग्णालये व दवाखाने
११०-२ - मुसफल क्षेत्रातील व दवाखाने
(०१)(०१) - मुसफल क्षेत्रातील अध्यापनेतर शासकीय रुग्णालये (२२१० ०१४६)

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/आपुक,दिनांक- २१.०२.२०१९ शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमीत करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१९०३१५१११०६१६७४१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Roshani Dinesh Kadam Patil

Digitally signed by Roshani Dinesh Kadam Patil
DN: CN = Roshani Dinesh Kadam Patil, C = IN, S = Maharashtra, O = Government Of Maharashtra, OU = Public Health Department
Date: 2019.03.15 16:44:50 +05'30'

(रो.दि.कदम-पाटील)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र-१/२ (लेखा परिक्षा) (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई नागपूर
२. आयुक्त, आरोग्य सेवा तथा संचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई.
३. संचालक,आरोग्य सेवा, मुंबई.
४. सहसंचालक, आरोग्य सेवा, (रुग्णालये-राज्यस्तर) मुंबई.
५. सहसंचालक, आरोग्य सेवा (अर्थ व प्रशासन) मुंबई.
६. उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक.
७. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, जळगांव.
८. जिल्हा कोषागार अधिकारी, जळगांव.
९. वित्त विभाग (व्यय-१३), मंत्रालय, मुंबई.
१०.कार्यासन अधिकारी, सेवा-२/सेवा-३/ सेवा-५/अर्थसंकल्प, सा.आ.वि. मंत्रालय,मुंबई.
११.निवडनस्ती (आरोग्य-३)

कार्यालयाचे नांव :- जिल्हा रुग्णालय, जळगांव

अ.क्र.	तात्पुरती जागा प्रथमतः ज्या शासन निर्णयान्वये निर्माण करण्यात आल्या तो क्रमांक व दिनांक	पदनाम	पदांची संख्या	वेतनश्रेणी	ज्या.शा.नि.अन्वये पदे पुढे चालू ठेवण्यात आली तो शा.नि.क्र.व दिनांक	ज्या दिवसापासून पदे चालू ठेवावयाची तो दिनांक	लेखाशिर्ष	पद पुढे चालू ठेवण्या बाबत आवश्यकता
१	शा.नि.क्रं.जिरुप/२१०५/प्रक्रं-१३०/आरोग्य-३ दिनांक १ मार्च २००६	वैद्यकिय अधिकारी वर्ग-२	४	१५६००-३९१०० ग्रे.पे.५४००	महाराष्ट्र शासन साआवि. शासन निर्णय क्र. पदआ २०१४/प्र.क्र.६६/ आरोग्य-३, दिनांक २० मार्च, २०१४	१/३/२०१५	२२१० - वैद्यकीय सेवा व सार्व. आरोग्य, ०१-नागरी आरोग्य सेवा,विषम चिकित्सा ११०-रुग्णालय व दवाखाने ११०-२ मुफसल क्षेत्रातील दवाखाने व रुग्णालये (०१)(०१) मुफसल क्षेत्रातील अध्यापनेत्तर शासकीय रुग्णालये (२२१० ०१४६)	रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी तसेच राष्ट्रीय कार्यक्रम उत्कृष्ठपणे राबविण्यासाठी सदरची पदे आवश्यक आहेत.
२	साआविशानिक्र.जिरुप-२२९६/प्र.क्र.१५५ आ-३ दिनांक २८.८.९६	परिसेविका	४	९३००-३४८०० ग्रे.पे.४३००				
३	साआविशानिक्र.जिरुज/२८९५/ सीआर-२३२/आ-३ दि.१.२.९६	अधिपरिचारिका	१७	९३००-३४८०० ग्रे.पे.४२००				
४	नविसाआविगृहविक्र.बीबीटी१०७६ /४५८५/पीएचं/१६दि. ७.१.७७	रक्तपेढी तंत्रज्ञ	१	९३००-३४८०० ग्रे.पे.४२००				
५	शा.नि.क्रं.जिरुप/२१०५/प्रक्रं-१३०/आरोग्य-३ दिनांक १ मार्च २००६	क्षकिरण तंत्रज्ञ	१	९३००-३४८०० ग्रे.पे.४२००				
६	साआविशानिक्र.एचएसपी-३८९०/ प्रक्र-२९२/आ-३,दि.३०.३.९१	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	१	९३००-३४८०० ग्रे.पे.४२००				
७	साआविशानिक्र.जिरुज/२८९५/ सीआर-२३२/आ-३ दि.१.२.९६	औषध निर्माता	१	५२००-२०२०० ग्रे.पे.२८००				
८	साआविशानिक्र.एचएसपी-३८९०/ प्रक्र-२९२/आ-३,दि.३०.३.९१	वाहनचालक	१	५२००-२०२०० ग्रे.पे.१९००				
९	साआविशानिक्र.जिरुप-२२९६/प्र.क्र.१५५ आ-३ दिनांक २८.८.९६	रुग्णवाहिका चालक	१	५२००-२०२०० ग्रे.पे.१९००				
१०	शा.नि.क्रं.जिरुप/२१०५/प्रक्रं-१३०/आरोग्य-३ दिनांक १ मार्च २००६	बाहयरुग्ण सेवक,	१	४४४०-७४४० ग्रे.पे.१३००				
११	साआविशानिक्र.जिरुज/२८९५/ सीआर-२३२/आ-३ दि.१.२.९६	अपघात विभाग सेवक	१	४४४०-७४४० ग्रे.पे.१३००				
१२	साआविशानिक्र.जिरुप-२२९६/प्र.क्र.१५५ आ-३ दिनांक २८.८.९६	शस्त्रक्रियागृह परिचर(वर्ग-४)	४	४४४०-७४४० ग्रे.पे.१८००				
१३	नविसाआविक्र.एचएसपी/१८८० /२०७०/पीएच-३,दि.२९.४.८३	कक्षसेवक	३	४४४०-७४४० ग्रे.पे.१३००				
१४	साआविशानिक्र.जिरुप-२२९६/प्र.क्र.१५५ आ-३ दिनांक २८.८.९६	सफाईगार	८	४४४०-७४४० ग्रे.पे.१३००				

१५	साआविशानिक्र.जिरुप-२२९६/प्र.क्र.१५५ आ-३ दिनांक २८.८.९६	शिपाई	२	४४४०-७४४० ग्रे.पे.१३००				
१६	साआविशानिक्र.जिरुज/२८९५/ सीआर-२३२/आ-३ दि.१.२.९६	धोबी	१	४४४०-७४४० ग्रे.पे.१६००				
१७	शा.नि.क्रं.जिरुप/२१०५/प्रक्रं-१३०/आरोग्य-३ दिनांक १ मार्च २००६	न्हावी, (गट-ड)	१	४४४०-७४४० ग्रे.पे.१६००				
		सहाय्यक स्वयपांकी	१	४४४०-७४४० ग्रे.पे.१३००				
		उदवाहन चालक	१	४४४०-७४४० ग्रे.पे.१६००				
१८	शा.नि.क्रं.जिरुप/२१०५/प्रक्रं-१३०/आरोग्य-३ दिनांक १ मार्च २००६	वरीष्ठ लिपीक	१	५२००-२०२०० ग्रे.पे.२४००				
		एकूण पदे :-	**५५**					
	अति दक्षता विभाग							
१	साआविशानिक्र.जिरुप-२२९६/प्र.क्र.१५५ आ-३ दिनांक २८.८.९६	वैद्यकिय अधिकारी वर्ग-२	१	१५६००-३९१०० ग्रे.पे.५४००	महाराष्ट्र शासन साआवि. शासन निर्णय क्र. पदआ २०१४/प्र.क्र.६६/ आरोग्य-३, दिनांक २० मार्च, २०१४	१/३/२०१५	२२१० - वैद्यकीय सेवा व सार्व. आरोग्य, ०१-नागरी आरोग्य सेवा,विषम चिकित्सा ११०-रुग्णालय व दवाखाने ११०-२ मुफसल क्षेत्रातील दवाखाने व रुग्णालये (०१)(०१) मुफसल क्षेत्रातील अध्यापनेत्तर शासकीय रुग्णालये (२२१० ०१४६)	रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी तसेच राष्ट्रीय कार्यक्रम उत्कृष्ठपणे राबविण्यासाठी सदरची पदे आवश्यक आहेत.
	साआविशानिक्र.जिरुप-२२९६/प्र.क्र.१५५ आ-३ दिनांक २८.८.९६	अधिपरिचारीका	१	९३००-३४८०० ग्रे.पे.४२००				
	साआविशानिक्र.जिरुस/१०९४/सीआर १२८/आ-३ दि. २५.८.९५	कक्षसेवक क्ष-किरणपरिचर	१	४४४०-७४४० ग्रे.पे.१३००				
		सफाईगार	१	४४४०-७४४० ग्रे.पे.१३००				
	एकूण		४					
२	*नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग*							
	साआवि.जिरुस-१०९६/प्र.क्र. १४६/९६/आ-६ दि.१८.६.९७	अधिपरिचारीका	१	९३००-३४८०० ग्रे.पे.४२००				
		आया	१	४४४०-७४४० ग्रे.पे.१३००				
	एकूण		२					
३	*शुश्रुषा कक्ष*							
	शा.नि.क्रं.जिरुप/२१०५/प्रक्रं-१३०/आरोग्य-३ दिनांक १ मार्च २००६	म.वै.आ.से. वर्ग-२ वैद्यकिय अधिकारी	१	१५६००-३९१०० ग्रे.पे.५४००				
		अधिपरिचारीका	२	९३००-३४८०० ग्रे.पे.४२००				
		कक्षसेवक	१	४४४०-७४४० ग्रे.पे.१३००				
		सफाईगार	१	४४४०-७४४० ग्रे.पे.१३००				
	एकूण		५					
४	*शुश्रुषा प्रशिक्षण विभाग*							
	शा.नि.क्रं.जिरुप/२१०५/प्रक्रं-१३०/आरोग्य-३ दिनांक १ मार्च २००६	सिस्टर टयुटर	१	९३००-३४८०० ग्रे.पे.४४००				

	एकूण		१				

५ मनोविकृती चिकित्सा कक्ष

शा.नि.क्रं.जिरुप/२१०५/प्रक्रं-१३०/आरोग्य-३ दिनांक १ मार्च २००६	अधिपरिचारीका	१	९३००-३४८०० ग्रे.पे.४२००				
	कक्षसेवक	१	४४४०-७४४० ग्रे.पे.१३००				
	सफाईगार	१	४४४०-७४४० ग्रे.पे.१३००				
	एकुण	३					

६ ट्रामा केअर युनिट

शां.नि.क्रं.जिरुप/२१०५/प्रक्रं-१३०/आरोग्य-३ दिनांक १ मार्च २००६	परिचारिका	१	९३००-३४८०० ग्रे.पे.४३००				
	कक्षसेवक	१	४४४०-७४४० ग्रे.पे.१३००				
एकूण		२					

७ सी.टी.स्कॅन विभाग

शा.नि.क्रं.जिरुप/२१०५/प्रक्रं-१३०/आरोग्य-३ दिनांक १ मार्च २००६	क्ष-किरण तंत्रज्ञ	१	९३००-३४८०० ग्रे.पे.४२००				
एकूण		१					
एकूण		७३					